CRYSDALE INDUSTRIES LIMITED

(Formerly known as Relson India Limited)
Regd. Office: - 307 Janki Centre, Plot No 29, Shah Industrial Estate, Veera Desai Road, Mumbai- 400053
CIN: L51900MH1987PLC042111 | Email ID: cs@relsonindia.com | Ph. No. 022 26730264

Website: relsonindia.com

To, Date: 03-09-2024

BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Rotunda Bldg, Dalal Street, Fort, Mumbai- 400 001

Dear Sir/ Ma'am,

SUB: Compliance under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Scrip Code: 502473; Scrip ID: Relsind

Dear Sir/ Ma'am,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the public notice published on 03-09-2024 in newspapers i.e. Business Standard (English) and Pratahkal (Marathi) regarding Notice of 38th Annual General Meeting to be held through physical mode, cut-off date and information for Book Closure Dates for the purpose of 38th Annual General Meeting.

You are requested to take the same on record.

Thanking You,

Yours Sincerely,

For CRYSDALE INDUSTRIES LIMITED (Formerly known as Relson India Limited)

Kavita Jain Company Secretary & Compliance officer

Enclosed: A/a

BLUE DART

Email: communications@bluedart.com Website: www.bluedart.com CIN: L61074MH1991PLC061074

NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATES

Notice is hereby given that the certificate(s) of BLUE DART EXPRESS LIMITED for undermentioned securities are stated to have been lost or misplaced and the registered holders have applied to the Company for issue of Duplicate Share

Certificate(s).									
Sr. No.	Regd. Folio No.	Name of the Shareholder	No.of Shares	Certificate No.	Distinctive Nos.				
					From	То			
1	M03419	MANMOHANSINGH N	100	56097	8129601	8129700			
		CHHATWAL	100	97739	12147970	12148069			
Any person who has / have plain (a) in respect of the said accurity (ica)									

Any person who has / have claim (s) in respect of the said security (ies; should lodge such claim (s) in writing with Registrar & Transfer Agent of the Company viz. LINK INTIME INDIA PVT. LTD, 247 Park, C-101,1ST floor, L.B.S Marg. Vikhroli (West) Mumbai - 400 083 within 7 (seven) days from this date else th Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.

for Blue Dart Express Limite

Place: Mumbai Date: 03.09.2024 Head-legal & Complianc KJMC CORPORATE ADVISORS (INDIA) LIMITED CIN - L67120MH1998PLC113888

KIMC FINSERV Registered Office: 162, Atlanta, 16th Floor, Nariman Point, Mumbai-400 021 Ph: 022-40945500, Fax: 022-22852892, website: www.kjmccorporate.com; Email: investor.corporate@kjmc.com

NOTICE OF 26TH ANNUAL GENERAL MEETING & E-VOTING INSTRUCTIONS

Notice is hereby given that the 26th Annual General Meeting ('AGM') of the members of the Company is scheduled to be held on Tuesday, September 24, 2024 at 5.00 p.m. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the notice of AGM. The deemed venue for the meeting shall be registered office o the Company.

The Ministry of Corporate Affairs ('MCA'), inter alia, vide its General Circular No(s). 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020 and subsequen circulars issued in this regard, the latest being General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, (collectively referred to as 'MCA Circulars'), has permitted the holding of the AGM through Video Conferencing ('VC') or through Other Audio-Visual Means ('OAVM'), without the physical presence of the Members at a common venue. Further, towards this, the Securities and Exchange Board of India ('SEBI'), vide its Circular(s) dated May 12, 2020, January 15 2021, May 13, 2022, January 5, 2023, October 6, 2023, and October 7, 2023 ('SEBI Circulars' and other applicable circulars issued by MCA and SEBI (collectively referred to as 'Circulars') the AGM of the Company will be held through VC/OAVM.

The Company has sent the notice of AGM and the Annual Report for the financial year 2023-24 on Monday, September 02, 2024, through electronic mode to the members whose emai addresses are registered with the Company / Depositories in accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Notice of AGM and the Annual Report for the financial year 2023-24 is available and can be downloaded from the Company's website i.e. www.kjmccorporate.com, website of BSE Limited i.e. www.bseindia.com and website of RTA of the Company i.e. Bigshare Services Private Limited ('Bigshare') viz. www.bigshareonline.com.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companie (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the members are provided with the facility to cast their votes through electronic voting system ('remote e-voting') provided by Bigshare, on ordinary and special resolutions as set out in the notice of AGM.

The detailed information for remote e-voting is given in the notice of AGM. Further, the member are hereby informed that:

- 1. The voting rights of the members shall be in proportion to the equity shares held by them i the paid-up equity share capital of the Company as on Tuesday, September 17, 2024 ('cut-off date').
- Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Register will remain closed from September 17, 2024 to September 24, 2024
- The remote e-voting period commences on Thursday, September 19, 2024 (from 9.00 a.m. IST) and ends on Monday, September 23, 2024 (upto 5.00 p.m. IST). The remote e-voting module shall be disabled by Bigshare thereafter.
- Those members, who shall be present in the AGM through VC / OAVM facility and had no cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barre from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM.
- The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their votes again.
- Any person, who acquires shares and becomes a member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request to investor@bigshareonline.com.

Members in case of holding shares in dematerialized form are requested to submit PAN. Contact details, Bank account details and specimen signature (as applicable) to their Depository Participant (DP) or to our RTA viz; Bigshare through Form ISR-1 and Form ISR-2 in cas holdings in physical form.

Shareholder holding securities in Demat mode may contact the respective helpdesk for an technical issue related to login through depositories i.e. NSDL & CDSL at evoting@nsdl.co.in or call at: 022-48867000/022-24997000 and helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800225533 respectively and Shareholders holding securities in physical mode facing any technical issue in login may contact Bigshare's Ivote helpdesk by sending a request

investor@bigshareonline.com. For KJMC Corporate Advisors (India) Limited Date: September 03, 2024 Miti H Shal Company Secretary & Compliance Officer



CIN: L24239MH1982PLC026341 Regd. Office: First Floor 18, Shreeji Bhuvan, 51, Mangaldas Road, Princess Street, Mumbai-400 002. Website: www.mercurylabs.com MERCURY

E-mail: secretarial@mercurylabs.com Telephone No.: 0265-2477952, 022-66372841

MERCURY LABORATORIES LIMITED

NOTICE

otice is hereby given that the **43^{...}Annual General Meeting ('AGM')** of the Members o Mercury Laboratories Limited ('the Company') will be held on Friday, September 27, 2024 at 11:30 a.m. (IST) through Video Conferencing ('VC') facility / Other Audio Visual Means ('OAVM') only, to transact the businesses as set out in the Notice of the 43rd AGM. In accordance with the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 10/2022 dated December 28 2022 and subsequent circulars issued in this regard, the latest being 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as 'MCA Circulars') and Circular dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022, January 5, 2023 and October 07, 2023 respectively, issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred to as 'SEBI Circulars'), the Company has sent the Notice of the 43rd AGM along with the link to the Integrated Annual Report for FY 2023-24 on Monday, September 02, 2024 through electronic mode only, to those Members whose e-mail addresses are registered with Registrar & Transfer Agent and Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular. The Integrated Annual Report 2023-24 of the Company, inter alia, containing the Notice 43rd AGM is available on the website of the Company at www.mercurylabs.com and on the website of the

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rule, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the notice of AGM using electronic voting system from place other than the venue of the AGM (remote-e voting') provided. Members holding shares either in physical form or dematerialized form as on the cut-off date of September 20 2024 shall be entitled to remote e-voting.

Stock Exchange viz. www.bseindia.com (BSE).

Remote E-Voting period commences on Monday, September 23, 2024 (09:00 a.m.) IST and ends on Thursday, September 26, 2024 (05:00 p.m.) IST, Remote E-Voting shall not be allowed beyond the said date and time. For details relating to remote e-voting please refer to the Notice of the AGM. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022 4886 7000 and 022 2499 7000 or send a request on evoting@nsdl.co.in

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is also hereby given that the Register of Members & Share Transfer Books of the Company will remain closed from September 21, 2024 to September 27, 2024 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting and Payment of Final Dividend, subject to the approval by the shareholders at the aforesaid Annual General Meeting.

Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquires shares of the Company and becomes member of the Company after the notice is sent and holding shares as of the cut-off date i.e September 20, 2024 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if you are already registered with NSDL for remote e-voting, then you can use existing user ID and password for casting your vote. Individual Shareholders holding securities in demat mode and who acquires shares of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date i.e September 20, 2024 may follow steps mentioned in the Notice of the AGM under "Access to NSDL e-Voting system,"

The Company has appointed M/s. Dholakia & Associates LLP. Practicing Company Secretaries, as the Scrutinizer for conducting the electronic voting and electronic polling process in a fair and transparent manner.

Member may note that:

Place : Vadodara

Date: September 03, 2024

- a. The facility for casting the vote through e-voting will be made available at the AGM and the Members attending the AGM who have not casted their vote by means of remote e-voting may cast their vote through e-voting at the time of AGM.
- o. The member who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again
- A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositors as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM

In case of queries or issues regarding e-voting or attending the AGM, please contact Ms. Prajakta Pawle, NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013; E-Mail Id: evoting@nsdl.com Tel.: 022 - 4886 7000.

For Mercury Laboratories Limited

Krishna Shah

Company Secretary

CRYSDALE INDUSTRIES LIMITED

(Formerly known as Relson India Limited) Regd. Office: - 307 Janki Centre, Plot No 29, Shah Industrial Estate, Veera Desai Road, Mumbai- 400053

CIN: L51900MH1987PLC042111 | Email ID: cs@relsonindia.com|

Ph. No. 022 26730264 Website: relsonindia.com NOTICE FOR ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE & VOTING Notice hereby given that the 38th Annual General Meeting (AGM) of the members of the Company will be held on Friday, 27th September, 2024 at 04.00 p.m. at S7 -13, 7th Floor, B-wing, Pinnacle Business Park, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai-400093

to transact the Ordinary and Special Businesses as set out in the Notice of the AGM. Notice is also given under Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of th Companies (Management and Administration) Rules 2014 that the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from September 21, 2024 to September 27, 2024 (both days inclusive) for the purpose of the AGM. The Company ha ompleted the despatch of the Notice of AGM and the Annual Report for the year 2023-24 Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with rule o Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015, voting facility has been made available to the members to exercise their right to vote at the AGM:

- Cut-off date will be September 20, 2024. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained with Company/RTA as or the cut-off date only shall be entitled to voting in the General Meeting. Notice of the Annual General Meeting and Annual Report 2023-24 will be displayed or
- website of stock exchange www.bseindia.com and on the website of the Compan www.relsonindia.com.

In case you have any queries or issues, you may contact to Ms. Kavita Jain, Compar Secretary, Crysdale Industries Limited, 307, Janki Centre, Plot No. 29, Shah Industrie Estate, Desai Road, Mumbai-400053 or send an E-mail to cs@relsonindia.com. By Order of the Board of Director

For Crysdale Industries Limite

(Formerly Known as Relson India Limited

Date: 02nd September, 2024 Company Secretary & Compliance office

BHARAT AGRI FERT & REALTY LIMITED

Corporate Identity Number (CIN): L24100MH1985PLC036547 Regd. Office: 301, 3rd Floor, Hubtown Solaris, N. S. Phadke Marg, Near Gokhale Bridge, Andheri (East), Mumbai - 400 069. Phone No. (022) 61980100 | Email: bfilshivsai@gmail.com | Website: www.bafrl.cor

Notice of 39th Annual General Meeting, E-Voting Information and Book Closure NOTICE is hereby given that the 39th Annual General Meeting ('AGM') of the Members of Bharat Agri Fert & Realty Limited(the 'Company') is scheduled to be held on Thursday September26, 2024 at 2:30 PM (IST). at Sardar Patel Baug, Shri Vile Parle Patidar Mandal Parleshwar Road, Vile Parle (East), Mumbai - 400 057 to transact the business, as set out in the Notice of the AGM only through e-voting facility.

Notice of the AGM along with the Annual Report 2023-24 is being sent only through electroni mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company or NSDL ("Depository") and will also be available on the Company's website https://www.bafrl.com and ebsite of the BSE Limited at www.bseindia.com.

Any Member holding share(s) in physical mode can register their e-mail ID by following instructions provided in the Notice and any Member holding share(s) in DematForm can register/update e-mail address with their respective Depository Participants "DPs".

The Company has engaged the services of Link Intime India Private Limited as the authorized agency for providing e-voting facility. Members can cast their vote from 9:00 A.M. (IST)Saturday, September 21, 2024 to 5:00 P.M. (IST) on Wednesday, September 25, 2024. At the end of remote e-voting period, the facility shall be disabled. Facility for voting though ballot paper shall also be made available during the AGM to those Members who attend the AGM and who have not already cast their vote. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM but shall not be entitled to cast their vote again. Only those members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of

Beneficial Owners (in case of electronic shareholding) maintained by the depositories as on the 'cut-off date' i.e. Thursday, September 19, 2024only shall be entitled to avail the facility of emote e-votingor atthe AGM using ballotpaper.

Members who are holding shares in Physical Form or who have not registered their e-mai address with the Company / Depositories or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the 'cut-off date' i.e. Thursday, September 19, 2024; may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.inproviding Folio no DP ID and Client ID.

Further Notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Register of Members and Share Transfer Books will remain closed from Friday, 20"September, 2024toThursday, 26"September, 2024 (both days inclusive), for annual closing and determining theentitlement of the Members to the dividend for the financial year 2023-24. If the dividend as recommended by the Board ofDirectors is approved at the 39th AGM to be held on Thursday, September26, 2024 payment of such dividend, subjectto deduction ofta atsource, will be made within a week from the conclusion of the AGM.

(a) to all beneficial owners in respect of shares held in dematerialized form as per the data as may be made available by the National Securities Depository Limited and the Central Deposito Services (India) Limited as of the close of business hours on Thursday, September 19, 2024 b) to all Members in respect of shares held in physical form after giving effect to valid transmission or transposition requests lodged with the Company as of the close of business hours on Thursday. September 19, 2024.

In case of gueries related to e-Voting, members may refer to the Frequently Asked Question (FAQs) for members and e-Voting user Manual available in the 'Downloads' section of NSDL's website: https://www.evoting.nsdl.com or contact NSDL by email at evoting@nsdl.co.in.

Place: Mumbai For Bharat Agri Fert & Realty Limited Date: 1th September, 2024 Akshay Kumai Company Secretary & Compliance Officer M.No.: 53650

SKY GOLD LIMITED

CIN: L36911MH2008PLC181989 Regd. Office: Plot No. D-222/2 TTC Industrial Area, MIDC Shirawane, Darave, Navi Mumbai, Maharashtra, India, 400706 Phone No.: 022-66919399 E-mail: skygoldltdmumbai@gmail.com Website: www.skygold.co.in

NOTICE FOR THE ATTENTION OF MEMBERS OF THE COMPANY SIXTEENTH ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

Notice calling the Sixteenth Annual General Meeting ("AGM") of the Company, schedule to be held in compliance with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India, through Video Conferencing "VC")/Other Audio Visual Means ("OAVM") on Monday, September 30, 2024 at 11:00 a.m. IST, and the Standalone and Consolidated Audited Financial Statement fo the Financial Year 2023-24, along with Board's Report, Auditors' Report and othe documents required to be attached thereto, have been sent on September 2, 2024 electronically, to the members of the Company. The Notice of AGM and the aforesaid documents are available on the Company's website at www.skygold.co.in and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.bseindia.com and www.nseindia.com, respective and in the website of National Securities Depository Limited (NSDL) at https:// www.evoting.nsdl.com.

he documents referred to in the Notice of the AGM are available electronically fo inspection by the members from the date of circulation of the Notice of the AGM. Member seeking to inspect such documents can send an e-mail to skygoldltdmumbai@gmail.com/investors@skygold.co.in/mentioning his/her/its folio number/DP ID and Client ID.

Remote E-voting and e-voting during AGM

The Company is providing to its members, the facility to exercise their right to vote or resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting"). Members may cast their votes remotely on the dates mentioned herein below ("remote e-voting" The Company has engaged the services of NSDL as the agency to provide an e-voting

Information and instructions comprising the manner of voting, including voting remote by members holding shares in dematerialized mode, physical mode, and for member who have not registered their email address has been provided in the Notice of the AGM. The manner in which (a) persons who become members of the Company after dispatc of the Notice of the AGM and holding shares as on the Cut-off Date (mentioned herein) (b) members who have forgotten the User ID and Password, can obtain / generate the User ID and Password, has also been provided in the Notice of the AGM.

The remote e-voting facility will be available during the following voting period: Commencement of remote e-voting : Friday, September 27, 2024, at 9.00 A.M End of remote e-voting Sunday, September 29, 2024, 5.00 P.M The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the

remote e-voting module shall be forthwith disabled by NSDL for voting upon expiry o the aforesaid period. Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be abl

to vote electronically through the electronic voting system at the AGM Only a person, whose name is recorded as on the Cut-off Date, i.e., Monday, September 23, 2024, in the Register of members/Register of beneficial Owners maintained by the Depositories, shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting electron

Manner of registering/updating e-mail address:

- (a) Members holding shares in physical mode, who have not registered/updated their e-mail address with the Company, are requested to register / update their e-mail address by submitting Form ISR-1 (available on the website of Link Intime India Private Limited, the Registrar and Transfer Agent of the Company at https://liiplweb.linkintime.co.in/KYC-downloads.html duly filled and signed along with requisite supporting documents to Link Intime India Private Limited, the Registrar and Transfer Agent of the Company, at their address C-101, 247 Park LBS Marg, Vikhroli West, Mumbai-400083.
- Members holding shares in dematerialized mode, who have not registered/update their e-mail address with their Depository Participant(s), are requested to registe update the same with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts. a case any query relating to attending the AGM through VC/OAVM or e-Voting before,

during the AGM, Members may send a request at <a href="mailto:evolutiong-up-align: evolutiong-up-align: up-align: up Secretary & Compliance Officer, Plot No. D-222/2 TTC Industrial Area, MIDC Shirawane Darave, Navi Mumbai, Maharashtra, India, 400706 at investors@skygold.co.in or 022 66919399 oining the AGM through VC/OAVM:

A facility to attend the AGM through VC/ OAVM is available through the NSDL e-Voting system at -www.evoting.nsdl.com. The information about login credentials to be used and the steps to be followed for attending the AGM are explained in the Notice of AGM. The members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the AGM. Place: Navi Mumbai For Sky Gold Limited

Date: 3rd September 2024

Mangesh Chauha Managing Director & CFO DIN: 02138048 PLADA INFOTECH SERVICES LIMITED CIN: L72900MH2010PLC209364 Regd. Off.: Santosh A. Mishra Compound, Mograpada, Mogra Village, Off. Old Nagardas Road, Andheri East, Mumbai - 400069

14TH ANNUAL GENERAL MEETING (AGM) OF THE COMPANY he Members are hereby informed that the 14th (Fourteenth) Annual General Meeting ("AGM") of the Members of Plada Infotech Services Limited ("the Company") will be held on Monday, September 30, 2024 at 12:00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ('OAVM'), to transact the business set out in the Notice convening the AGM. In compliance with the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the SEBI (collectively referred to as "relevant circulars"), the Notice of 14th AGM and the Annual Report for FY 2023-24 (collectively referred as 'Annual Report') is being sent only by e-mail to those members, whose names appear in the Register of Members/Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, August 30, 2024 and whose email address is registered with Company/ Depository.

The Annual Report will be available on the Company's website at www.pladainfotech.in and on the website of NSE Limited at www.nseindia.com.

Members who are holding shares in physical form or who have not registered their email address

with the Company/ Depository or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Annual Report has been sent by the Company, and holds shares as of the cut-off date, i.e. Monday, September 23, 2024, such Member may obtain the User ID and password by sending a request at ivote@bigshareonline.com or investors@bigshareonline.com. However, if a Member is already registered with Bigshare for remote e-voting then existing User ID and password can be used for casting vote. Members who have not registered their email address and holding Equity Shares in Demat

form are requested to register their e-mail address with the respective DPs and the Members holding Equity Shares in physical form may get their e-mail addresses registered with RTA of the Company by submitting Form ISR-1 (available on the website of the Company) duly filled and signed along with requisite documents to investors@bigshareonline.com.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of AGM and the

nanner of casting votes through remote e-voting and e-voting during the AGM.

For PLADA INFOTECH SERVICES LIMITED Abhishek Jain

Company Secretary & Compliance Officer
ACS No: 70990 Place: Mumbai Date: September 02, 2024

GCM SECURITIES LIMITED

CIN: L67120WB1995PLC071337

Regd. Office: 805, Raheja Center, 214, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai-400 021

Tel: +91 22 2204 9995, Email: gcmsecu. bústa@gmail.com;
Website: www.gcmsecuritiesitd.com;
Website: www.gcmsecuritiesitd.com;

Notice of 29th Annual General Meeting (AGM)

Notice is hereby given that the 29th Annual General Meeting (AGM) of the Members of the Compar Notice is nereby given that the 29" Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Tuesday, 24" September, 2024 at 1.00 PM. through Video Conferencing (VC) or other Audio Visual Means (OAVM) in compliance with all the applicable provisions of companies act, 2013 (ACT) and rules made thereunder and SEBI (LODB) Regulations, 2015 read with General circular dated April 8" 2020, April 3" 2020, May 5, 2020, September 20, 2020, December 31, 2020, January 31, 2020, December 08, 2021 and December 14, 2021, 02/2022 dated May 05, 2022, 19/2022 dated December 28, 2022 and 2022 and latest Circular being 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate affairs (MCA), Collectively referred as MCA circulars and SEB icrular dated May 12, 2020, January 15, 2021, May 13,2022 and January 05, 2023 (SEBI Circulars) to transact the business set out in the Notice of AGM. Members attending the AGM Through VC/ DAVM shall be reckoned for the purpose of Quorum u/s 103 of the Act.

OAVM shall be reckoned for the purpose of Quorum u/s 103 of the Act. In compliance of the above Circulars, the Notice of AGM and the Financial statements to the FY 2023-24 along with Board's Report, Auditor's Report, and other documents required to be attached thereto (Collectively referred as "Annual Report") has been sent only by e-mail to all the members of the company whose e-mail address are registered with the company/ Registrar & shares transfer agent (RTA) or Depository participant (DP). The electronic dispatch of notice along with other documents Have been completed on Monday, 2 September 2024. The Report has also been made available on the Company website link https://www.gcmsecuritiestd.com/annual-reports.html as well as on the BSE website www.bseindia.com

compliance with the provision of section 108 of the act read with rule 20 of Com lanagement & Administration rules), 2014 as amended from time to time & Regulation 44 (Management & Administration rules), 2014 as amended from time to time & Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations 2015 & Secretarial standards on General meeting (S5-2), the Company is pleased to provide remote e-voting facility ('Remote E-voting') to all the members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the company is providing facility for e-voting during AGM (e-voting) to all the members who have not casted their votes through remote e-voting. The Procedure /Instructions in respect of have been provided in the Notice of the AGM. The members of the company holding shares either in physical form or in dematerialized form, as on or traff data is Sentemple 17, 2014 shall be aligible to cast their years by remote e-voting or as on or traff data is Sentemple 17, 2014 shall be aligible to cast their years by remote e-voting or also or traff data. cut-off date i.e. September 17, 2024 shall be eligible to cast their votes by remote e-voting or attend the meeting through VC/OAVM and cast votes at AGM. The voting rights shall be in proportion to their shares of the Paid-up Equity Share Capital as on the cut-off date. The remote e-voting period will be commenced on Saturday, 21 September 2024 at 9.00 AM and ends on Monday, . 23 September 2024 at 5.00 PM.

ny person who becomes a member of the company after dispatch of notice AGM & holding shares a neut-off /record date i.e. September 17, 2024 may obtain the login id & password by sending a reque t gcmsecu.kolkata@gmail.com or support@purvashare.com. However if the person is registered wit SDL/CDSL for remote e-voting then existing user credentials can be used for casting votes. Members are requested to carefully read all the Notes which are set out in the Notice of the AGN nd instructions for joining the AGM, manner of casting votes through remote e-voting during AGM

For GCM SECURITIES LIMITED Place : Mumbai Date: September 2, 2024 Frenny Megotia Company Secretary & Compliance Officer

NOTICE

Name of the Company – TATA MOTORS LIMITED Regd Office – Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai - 400 001 NOTICE is hereby given that the following Share Certificate(s) issued by he company are stated to have been lost or misplaced or stolen and we, the

Name(s) of Distinctive No's No of Certificate Shareholder(s) No From To Securitie VISHNU (MINOR) THRU E2V5147461 1920 50023 36144101 36146020 N/G S P SRINIVASAN & VISHVA RUBAK (MINOR)

THRU N/G S R PÈRUMAL Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date

> Name of the Shareholder(s VISHNU (MINOR) THRU N/G S P SRINIVASAN VISHVA RUBAK (MINOR) THRU N/G S R PERUMAL

(Formerly Known as EMS Infracon Private Limited) CIN: L45205DL2010PLC211609

Regd Office: 701, DLF Tower A, Jasola,new Delhi- 110025 Corporate Office: C 88 2nd Floor RDC. Rai Nagar. Ghaziabad-201002. Uttar Pradest Website: www.ems.co.in Mail ID: ems@ems.co.in

CONFERENCING/ OAVM (OTHER AUDIO-VISUAL MEANS)

lotice is hereby given that 14th Annual General Meeting ('AGM') of the Members of EMS imited ('Company') will be held on Monday, September 30, 2024 at 12:00 P.M. (IST hrough Video Conferencing ('VC') / Other Audio-Visual Means ('OAVM') in compliance wit ne applicable provisions of the Companies Act, 2013 read with various circulars issued by he Ministry of Corporate Affairs from time to time latest being general circular date September 25, 2023 and the applicable provisions of SEBI (Listing Obligations an Disclosure Requirements) Regulation, 2015 read with various circulars issued earlier by SEBI from time to time latest being circular dated October 7, 2023 permitting the holding of AGM through VC or OAVM, without the physical presence of the Members at a commo enue, to transact the Ordinary and Special businesses as set out in the Notice of the AGM

compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of the AGM alon with Annual Report for the financial year 2023-24 and login details for e-voting will be sen electronic means only to all those whose e-mail IDs are registered with the

The Notice of the AGM and Integrated Annual Report will also be available on the Company's website www.ems.co.in in the investor section, the websites of the Stock exchanges i.e. BSE Limited (Scrip Code: 543983) at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited (Symbol: EMSLIMITED) at www.nseindia.com and on the rebsite of National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com.

email address, mobile numbers, and bank account details for receipt of dividend and othe letails with their relevant depository participants. As on 31st March, 2024, all Equity share of the Company are in dematerialized form.

The Company is providing a facility to all the members to cast their vote remotely throug remote e-voting/e-voting during the AGM, on the business items as set out in the Notice of AGM. Detailed procedure for remote e-voting/e-voting, including by such members who are holding shares in dematerialized mode and have not registered their email addresse will be provided in the Notice of AGM.

ntitlement of Members to receive the final dividend for the financial year ended March 31 2024. The payment of such dividend, if approved by the shareholders at the AGM, shall b distributed within 30 days from the date its declaration, subject to deduction of tax a

For EMS Limited Sd/

ARKA FINCAP LIMITED

Registered Office: 2504, 25th Floor, One Lodha Place, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai- 400013, Maharashtra. Email:- customercare@arkaholdings.com CIN Number:- U65993MH2018PLC308329 Contact No.: 022 40471000 Mobile No. 9022189570

Place: Ghaziabad, Uttar Pradesh

[SALE NOTICE FOR AUCTION SALE OF IMMOVABLE PROPERTIES]

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) that pursuant to taking possession of the secured asset mentioned hereunder by the Authorized Officer of ARKA FINCAP LIMITED (hereinafter referred to as "Secured Creditor") under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 for the recovery of amount due from borrower(s), offers are invited to be submitted online on the Web Portal of our Sales & Marketing and e-Auction Service Partner, M/s. Inventon Solutions Pvt. Limited (InventON) i.e. auctions.inventon.in by the undersigned for purchase of the immovable property, as described hereunder.

Borrower(s) Details	Date & Amount of 13(2)	Description of Properties	Reserve Price	Date &
	Demand Notice		EMD	Time of eAuction
			Bid Increase Amount	
Branch: Thane Borrower: M/s. Oyster Enterprises Co-borrowers: 1. Mr. Sirajuddin Jahagir Ansari 2. Ms. Zeba Parween Sirajuddin Ansari	Date: - 16/08/2023 INR 1,55,86,836/- (Rupees One Crore Fifty-Five Lacs Eighty-Six Thousand Eight Hundred and Thirty Six Only) for Loan Account 2002003426 as on 14/08/2023	All that part and parcel of the property bearing Flat No. 1601 and 1602, 16th Floor, Lodha Amara, Building No. W-14, Casa Sereno A to E CHS Ltd., Clariant Compound, Kolshet Road, Thane - West, Maharashtra - 400607.	(Rupees One Crore Sixty-Five Lacs Only) INR 16,50,000/- (Rupees Sixteen Lacs	23rd October 2024, Time: 10.30 am to 11.30 am with unlimited extension of 5 minutes

Terms and Conditions of E- Auction:

- The Auction is conducted as per the further Terms and Conditions of the Bid document and as per the procedure set out therein. Bidders may go through the website of Arka Fincap Limited (www.arkaholdings.com) and website of our Sales & Marketing and e-Auction Service Provider, auctions inventon in for bid documents, the details of the Secured Asset put up for e-Auction and the Bid Form which
- All the intending purchasers/bidders are required to register their name on the Web Portal mentioned above as auctions.inventon.in and generate their User ID and Password free of cost of their own to participate in the e-Auction on the date and time aforesaid.
- For any enquiry, information & inspection of the property, support, procedure and online training on eAuction, the prospective bidders may contact the Client Service Delivery (CSD) Department of our Sales & Marketing and e-Auction Service Partner Inventon Solutions Pvt. Limited, through Tel. No.: +91 9029086321 / 9833478718 & E-mail ID: care@inventon.net or manoj.das@inventon.net or the Authorized Officer, shantanu.dorlikar@arkaholdings.com. To the best of knowledge and information of the Authorized Officer, there is no encumbrance in the property/ies. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrance, title of property/jes put on e-Auction and claims/right/dues/affecting the property prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute any commitment or any representation of the Secured Creditor/Authorized Officer. The property is being sold with all the existing and future encumbrances unknown to Secured Creditor/Authorized Officer. The Authorized
- officer/Secured Creditor shall not be responsible in any way for any third-party claims/rights/dues; For participating in the e-Auction, intending purchasers / bidders will have to submit the hard copy of duly filled-up bid form at the branch of Secured Creditor's office at Arka Fincan Limited, 2504, 25th Floor, One Lodha Place, Senanati Banat Marg, Lower Parel, Mumbai- 400013, Maharashtra with the details of payment of interest-free refundable Earnest Money Deposit (EMD) of the secured asset as mentioned above by way of Demand Draft in favour of 'Arka Fincap Limited' or by way of RTGS/NEFT to the account details mentioned as follows:

Account Name Arka Fincap Limited **ICICI Bank Limited** Bank Name Address of the Bank : CG Road, Ahmedabad 032305006479 Bank Account No. : IESC Code ICIC0001367

Sale is subject to the confirmation by the Authorized Officer;

along with self-attested copies of the PAN Card, Aadhar Card, Residence Address Proof, Board Resolutions in case of company and Address Proof on or before 5 pm of 21st October 2024.

- The Property will not be sold below the Reserve Price. The Successful Purchaser/ Highest Bidder shall have to deposit the 25% (inclusive of EMD) of his/her/ its offer by way of RTGS/NEFT to the account mentioned herein above within 24:00 hours from the completion of e-Auction, failing which the sale will be deemed have been failed and the EMD of the said Successful Bidder shall be forfeited;
- The EMD of all other bidders who did not succeed in the e-Auction will be refunded by the Authorized Officer of the Secured Creditor within 72 working hours of the closure of the e-Auction. The EMD will not carry any interest.
- The balance amount of purchase consideration shall be payable by the Successful Purchaser/ Bidder on or before the fifteenth (15th) day from the date of 'Confirmation of Sale' of the said secured asset by the Authorized Officer/ Secured Creditor or such extended period as may be agreed upon in writing by the Authorized Officer at his/ her discretion. In case of default, all amounts deposited till then shall be liable to be forfeited:
- The date of Inspection of the Immovable Property is on 18th October 2024 between 12 pm to 5 pm. At any stage of the e-Auction, the Authorized Officer may accept/reject/modify/cancel the bid/offer or postpone the e-Auction without assigning any reason thereof and without any prior notice. In case any bid is rejected, Authorized Officer can negotiate with any of the rendered or intending bidders or other parties for sale of property by way of Private Treaty;
- The Successful Purchaser/ Bidder shall bear any statutory dues, taxes, fees payable, stamp duty, registration fees, etc. that is required to be paid in order to get the property conveyed/delivered in his/her/its favour as per the applicable law;
- 11) The Total Loan Outstanding amount is not the loan foreclosure amount. All other charges (if any) shall be calculated at the time of closure 12) The Secured Creditor/Authorized Officer is not responsible for any liabilities whatsoever pending upon the property as mentioned above. The Property shall be auctioned on "As Is Where Is Basis", "As Is What Is Basis", "Whatever is There Is Basis" and "No Recourse" condition
- 13) The sale shall be subject to rules/conditions prescribed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, as amended from time to time; It shall solely be the responsibility of the Successful Bidder/ Purchaser to get the sale registered. All expenses relating to stamp duty, registration charges, transfer charges and any other expenses and charges in respect of the registration of the sale for the above referred property shall be borne by the Successful Bidder/ Purchaser. The sale has to be registered at the earliest else the purchaser has to give the request letter to the Authorized Officer of the Secured Creditor mentioning the reason of delaying the registration;
- 14) No person other than the intending bidder/ offer or themselves, or their duly authorized representative shall be allowed to participate in the e-Auction/sale proceedings. Such Authorization Letter is required to submit along with the Bid Documents;
- 15) Special Instruction: e-Auction shall be conducted by the Service Provider, M/s. Inventon Solutions Pvt. Limited on behalf of the Secured Creditor, on pre-specified date, while the bidders shall be quoting from their own home/ offices/ place of their Bid as per their choice above the Reserve Price. Internet connectivity and other paraphernalia requirements shall have to be ensured by bidders themselves. Please note that failure of Internet connectivity (due to any reason whatsoever it may be) shall be sole responsibility of bidders and neither Authorized Officer of the Secured Creditor nor Inventon shall be responsible for these unforeseen circumstances. In order to ward-off such contingent situation, bidders are requested to make all the necessary arrangements/ alternatives whatever required so that they are able to circumvent such situation and still be able to participate in the e-Auction successfully. However, it is requested to the Bidder(s) not to wait till the last moment to quote/improve his/ her Bid to avoid any such complex situations.

AK*rloskar_{Group Company}

Place: - Mumbai

Date: - 03/09/2024

'Kirloskar' in the status line is owned by Kirloskar Proprietary Limited and ARKA Fincap Limited is the permitted user.

ARKA FINCAP LIMITED

Sd/-Authorised Officer

egistered holder(s) thereof have applied to the company for the issue of

else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without further

Date: 03/09/2024

14th ANNUAL GENERAL MEETING ("AGM") TO BE HELD THROUGH VC (VIDEO

company/Depository Participant(s)

embers holding shares in dematerialized mode, are requested to register/update their

he Record date shall be Friday, September 20, 2024 for the purpose of determining the

Nand Kishore Sharma

Company Secretary

समूहानं १ अब्ज डॉलरची वॉर चेस्ट तयार केली आहे. पॅकेज्ड कन्झ्युमर गुड्सच्या देशातील वाढत्या बाजारपेठेत समूहाच्या फूड आणि एफएमसीजी व्यवसायाला चालना देणं हे यामागील उद्दीष्ट आहे. या योजनेचा एक भाग म्हणून अदानी विल्मर लिमिटेड अंतर्गत समूहाचा फास्ट मुव्हींग कन्झुमर गुड्स बिझनेस देशाच्या दक्षिण आणि पूर्वेकडील भागात किमान तीन मसाले, रेडी टू कुक फूड आणि पॅकेज्ड एडिबल ब्रॅंड खरेदी करण्यासाठी बोलणी करत आहे, अशी माहिती सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. ही अदानी समूहासाठी एक आक्रमक कॅपेक्स योजना आहे. अदानी विल्मर पुढील दोन ते तीन वर्षांत अनेक अधिग्रहण करणार असल्याची माहिती दोन जणांनी दिली. अदानी आणि विल्मर यांचा संयुक्त उपक्रम असलेली ही कंपनी खाद्यतेल, गव्हाचं पीठ, तांदूळ, डाळी आणि साखर यासारख्या मुख्य वस्तूंसह फूड आणि एफएमसीजी उत्पादनांच्या श्रेणीत कार्यरत आहे. लाईव्ह मिंटनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. त्यांचा फ्लॅगशिप ब्रॅंड फॉर्च्युन ११३ मिलियन घरांपर्यंत पोहोचतो. २०२२ मध्ये अदानी विल्मरनं पॅकेज्ड राईस ब्रॅंड कोहिनूर विकत घेतला.

याबाबत अदानी समूहाच्या प्रवक्त्यानं ई-मेलद्वारे

मागितलेल्या प्रतिक्रियेला दिला नाही. "जसं आम्ही

पहिलेच संकेत दिले होते की ही अशी गुंतवणूक आहे,

ज्याद्वारे आम्ही आनंदी आहोत. ते (विल्मर) आमचे

दीर्घकालीन भागीदार आहेत आणि हा व्यवसाय आणखी

मोठा होऊ शकतो. आम्ही विल्मर सोबत केलेल्या

चर्चांनुसारच काम करत आहोत. अधिग्रहणाचा प्रश्न

सर्व आम जनतेस सुचित करण्यात येते की, माझे अशील श्री. राजेश कुम

सिताराम जैसवाल हे कार्यालय क्र. १एफ२०, बिल्डींग बीजीटीए नर्म प्रीमायसेस लि., वादळ ट्रक टर्मिनल, वडाळा पूर्व मुंबई ४०० ०३७ (म क्षेत्रफळ ४१ चौ. फूट बिल्ट अप), प्लॉट क्र. बी/६, सर्व्हे क्र. ९ (भाग /६ (भाग), ७(भाग), ८३ (भाग), ३/६ (भाग) व ५ (भाग), सॉल्ट पॅ र, द (साग), उ.साग), २२६ (साग) व ५ (साग), साट्ट ५ गाव, सॉल्ट पॅन विभाग, वडाळा मुंबई येथील मालमत्तेचे कायदेशीर मालव आहेत. माझे अशील यांनी सदर कार्यालय जागा **१. आरती अतू**ल खांडेलवाल २. प्रीती निरंजन गेहानी व ३. सिमरन मंदार कुलकण यांच्याकडन विक्रीचे नोंदणीकरण करार दस्तावेज बाब्याककूत । वक्राव मार्च्याकरण करार दस्तावज्ञ बीबीई२/४२३६/२०२४ दि. १८.०२.२०२४ अंतर्गत खाँदी केले. मूळरित्या निरंजन गेहानी हे निर्मला निरंजन गेहानी यांच्यासह (मे. वि रोड वेज चे मालक) यांच्यासह सदर जागेचे कायदेशीर संयक्त मालक होते : राड वर्ज च मालक) याच्यासह सदर जागच कायदशार संयुक्त मालक हात व निरंजन गेहानी यांचा मृत्यू दि. २०.११.२०२३ रोजी झाला होता व निर्मल निरंजन गेहानी यांचा मृत्यू सुद्धा दि. ०३.०५.२०१४ रोजी झाला होत त्यांच्या मागे १. आरती अतूल खांडेलवाल (मुलगी) २. प्रीती निरंजन गेहानी (मुलगी) व ३. सिमरन मंदार कुलकर्णी (मुलगी) हे केव

संबंधात कोणतेही दावे, हक, आक्षेप, प्रभार असल्यास त्यांनी मला संबंधि दस्तावेज यांच्यासह सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून ०७ दिवसांच्या आ अधोहस्ताक्षरित यांना दस्तावेज पुरावे यांच्यासह संपर्क साधावा अन्यश् कोणतेही दावे गृहित धरले जाणार नाहीत.

(वकील उच्च न्यायालय , एम. पी. नगर, शोभना बिल्डींगजवळ, जे. एम. रोड, पम्प हाउस

TENDER NOTICE

Sealed Item Rate tenders are invited for Civil & Structural Repairs, Waterproofing, Plumbing & Painting Work of

BHAIRAV SHRUSTI COMPLEX A & B WING CHSL

150 Feet Road, Bhayander (West) Thane - 401101.

Tender forms are available from **VERSATILE CONSULTING** ENGINEERS

230/250, Arun House, Ground floor RSC - 46, Gorai-2, Borivali (West)

Mumbai - 400 091.

Tel: 9920115458 / 9029869000 From - 03.09.2024 to 09.09.2024 Time:- 11.00 a.m to 5.00 p.m

Cost of tender document Rs. 4,000/ payable by Pay Order (Non Refundable)

जाहीर सूचना

चिना याद्वारे देण्यात येते की**, दिवंगत श्री. मुकुंद ओंकार महाले** म्लॅंद क्र. ३०३, ३ रा मजला, डी -१ विंग, तिसरा मजल बेल्टींग मार्ड राज्य डी बिल्डींग को–ऑप. हा. सो. लि. म्हणून ज्ञा शरडी नगर, नवघर फाटक रोड, भाईंदर (पू) जिल्हा ठाणे ४०२ १० येथील मालमत्तेचे मालक होते व साई राज्य डी बिल्डींग को-ऑ . सो. लि. चे सभासद होते व शेअर प्रमाणपत्र क्र.०५४ अंतर्गर शेअर क्र. <mark>२६६ ते २७०</mark> (दोन्ही समाविष्ट) चे धारक आहेत दिवंगत श्री. मुकुंद ओंकार महाले यांचा मृत्यू दि. ०८.०३.२०१८

रोजी झाला व त्यांची पत्नी श्रीम. शकुंतला मुकुंद महाले यांच मृत्यू सुद्धा दि. ०७.०८.२०२३ रोजी झाला व त्यांच्या मागे केवव र प्राप्त कायदेशीर वारस १. श्रीम. निलांबरी गाँतम महाजन (विवाहित मुलगी) २. श्रीम. अर्पिता अभिजीत सावंत (विवाहित मुलगी) ३. श्रीम. गाँरी वासुदेव सावंत (विवाहित मुलगी) व ४. कु. साक्षी मुकंद महाले (मुलगी) यांनी सभासदत्व त्यामुळे मयत यांचे कोणतेही अन्य कायदेशीर वारस कोणतेह

वैयक्तिक, सर्व बँक, वित्तीय संस्था, व्यक्ती आदींनी याद्वारे माई अशील वा मला वा त्यांचे काउन्सेल वा यांना सदर दावे, आक्षेप यांच्या संबंधात कोणतेही दावे असल्यास कोणाही व्यक्तीस सद संबंधात हक, अधिकार, हितसंबंध असल्यास तसेच सदर फ्लॅटमध्टे काही असल्यास तसेच कायदेशीर वारस/ विक्री/ गहाण आर्य संबंधात सदर संबंधित पुरावे यांच्यासह सदर योग्य पुरावे यांच्यासह १४ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा कोणतेही आक्षेप वा दार्व गुहित धरले जाणार नाहीत.

(वकील उच्च न्यायालय) नोदरी भारत सरकार दि. ०३.०९.२०२४ नोदरा भारत सरकार कार्यालय : १०९, भाईदया नगर, बी-बिर्ल्डींग, गोपी महल हॉटेलजवळ, नवघर रोड, भाईंदर (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०५

जाहीर सूचना

सूचना याद्वारे आम जनतेस आमचे अशीर सोनल राजेंद्र पांचाळ या फ्लॅट क्र. ३०६ तिसरा मजला, बिल्डींग क्र. ३, टाईप ई, बिल्डींग गौंरव सिटी व सोसायटी गौंरव सिटी ई-३ को-ऑप. हा. सो. लि. म्हणून ज्ञात, बेवरली पार्क, मीरा रोड पूर्व, ठाणे ४०१ १०७ (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भित) संबंधात मालमत्तेचे मालक आहेत. सदर फ्लॅट १. श्री. राजेंद्र रमेश पांचाठ

२. श्रीम. सोनल रत्नकांत साळवी (लग्नानंतरचे नाव - सोनल राजेंद्र पांचाळ) यांनी चंद्रकांत एम. वानखोडे श्रीम. निलकमल सी. वानखोडे यांच्याकडून विक्रीचे नोंदणीकरण करार दि. **१२.११.२०२०** अंतर्गत दस्तावेज क्र. टीएनएन-४-७५०८-२०२० अंतर्गत संयक्तरित्या खरेदी केला होता.

ज्याअर्थी दिवंगत **श्री. राजेंद्र रमेश पांचाळ** यांच मृत्यू दि. २७.०१.२०२४ रोजी झाला त्यांच्या मागे सोनल राजेंद्र पांचाळ (पत्नी) . २. श्रीजा राजेंद्र पांचाळ (लहान मुलगी) हे केवळ कायदेशीर वारस आहेत.

न्याअर्थी वारस **श्रीजा राजेंद्र पांचा** (लहान मलगी) त्यांचे कायदेशीर पालक त्यांची **आई सोनल राजेंद्र पांचाळ** यांनी सदर फ्लॅट संबंधात सोनल राजेंद्र पांचाळ यांच्या नावे त्यांचे हक. अधिकार व हितसंबंध रिलीज व रिलींक्वीश्ड करण्याच निर्णय घेतला आहे

आमचे अशील, सदर प्रसिद्धी मार्फत याद्वारे आम जनतेस सूचित करत आहेत की, जर कोणाही व्यक्तीस सदर फ्लॅट व/वा शेअर्स वा कोणत्याही भागाच्य संबंधात काही असल्यास दावे वा हक्क, अधिकार हितसंबंध असल्यास तसेच वारसा, शेअर, विक्री खरेदी, गहाण, भाडेकरार, धारणाधिकार, परवाना असल्यास त्यांनी संबंधित दावे खालील निर्देशित आमच्या कार्यालय पत्त्यावर संबंधित दावे सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्य आत सुचित करावे अन्यथा सर्व हक, अधिकार हितसंबंध वा दावे आदी काही असल्यास सदर व्यक्तींचे दावे अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील व

(राजेंद्र सिंह राजपरोहित) वकील उच्च न्यायालय, मुंबई दकान क्र. ९, अस्मीता ओरिएन्ट सीएचएस लि अस्मीता क्लबजवळ, मीरा रोड (प). ठाणे : ४०१ १०७.

आमचे अशील यांना बंधनकारक नसतील.

जाहीर सूचना

सचना देण्यात येते की. मळ आवंटी श्री. संदेश बाबराव साठे यांना सदर कोअर हाऊस क. बी-१७. मोजमापित २५ चौ. मीटर बिल्ट अप क्षेत्रफळ, गोराई (१) स्वप्नगंधा सीएचएस लि., प्लॉट क्र. १०७ आरएससी-१६, गोराई -१, बोरिवली (पश्चिम) मंबई ४०० ०९१ संबंधात त्यांचे आवंटन केले व म्हाडाद्वारे आवंटन अनुसार भाडेकरार दि. ०१.१०.१९९० अंतर्गत जारी केले व ५ संपूर्ण पदानित शेअर्स रू. ५०/-पत्येकी धारक विभिन्न क. ८१ ते ८५ धारक शेअर प्रमाणपत्र क. १५ दि. २० ०× १९९६ अंतर्गत त्यांच्य आयष्यात मळ आवंटी व माझे अशील श्री. **संदेश बाबराव साठे** यांच्याकडून सदर मूळ आवंटन पत्र गहाळ/ हरवले आहेत व सदर म्हाडा मंडळाने श्री. **संदेश बाबुराव साठे** यांनी ऑनलाइन तक्रार बोरिवर्ल पोलीस स्टेशन, बोरिवली (पश्चिम) मंबई ४०० ०९१ येथे ऑनलाइन तकार क. १०२६००-२०२४ दि. ०१.०९.२०२४ अंतर्गत दाखल केली आहे, त्यानुसार माझे अशील श्री. संदेश बाबुराव साठे हे सदर काअर हाऊसचे परिपर्ण व कायदेशी मालक आहेत व आता ते कोणाही प्रस्तावित खरेदीदार यांना विक्री करण्यास इच्छक आहेत.

कोणाही व्यक्तीस वा व्यक्तींना वरील सदर कोअर हाऊस वा मूळ आवंटन पत्र गहाळ व वरील सदर कोअन हाऊस संबंधात अन्य संबंधित दस्तावेज व/वा जागा वा कोणत्याही भागा संबंधात कोणतेही दावे वा दावे असल्यास तसेच सदर जागेच्या संबंधात दावे असल्यास तसेच अधिकार, हक्क वा हितसंबंध, गहाण अद्रथले. भाडेकरार, धारणाधिकार, प्रभार वा अन्य काही असल्यास त्यांनी यादारे सदर लेखी स्वरूपात दस्तावेज परावे यांच्यासह थी. अनज विनोद मोरे यांना, वकील, मंबई उच्च न्यायालय, त्यांचे कार्यालय येथे मोर असोसिएटस यांच्या नावे पत्ता ८५/डी-४, गोराई (१) विश्राम सीएचएस लि., आरएससी-१ गोराई -१. बोरिवली (पश्चिम), मंबई ४०० ०९१ येथे सदर तारखेपासन १४ दिवसांच्या कालावधीच्य आत सूचित करावे अन्यथा, सदर दावे वा दावे, काही असल्यास ते अधित्यागीत व परित्यागीत मानले जातील.

मुंबई येथे दि. ०३ सप्टेंबर. २०२४

अनुज विनोद मोरे वकील, मुंबई उच्च न्यायालय

गारोडिया केमिकल्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : १४९/१५६, गारोडिया शॉपिंग सेंटर, गारोडिया नगर,

घाटकोपर पूर्व, मुंबई - ४०० ०७७ ईमेल आयडी : gclshares@gmail.com वेबसाइट : http:// सीआयएन: L99999MH1993PLC070321

सूचना याद्वारे देण्यात येते की, **गारोडिया केमिकल्स लिमिटेड** (कंपनी) ची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण

सभा (एजीएम) सोमवार, दि. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी १२.३० वा. व्हिडीओ कॉन्फेरेंसिंग सुविधा (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतूर्दी अंतर्गत व नियम अनुसार सामान्य सर्क्युलर क्र. २०/२०२० दिनांक ५ मे, २०२० सहवाचन सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० व सामान्य सर्क्युलर क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० अनुसार व सर्क्युलर क्र. २/२०२२ दि. ५ मे, २०२२ व सर्क्युल क्र. १०/२०२२ व ११/२०२२ दि. २८ डिसेंबर, २०२२, सर्क्युलर क्र. ०९/२०२३ अनुसार २५ सप्टेंबर, २०२३ अनुक्रमे कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय (एकत्रितरित्या **एमसीए सर्क्युलर्स** म्हणून संदर्भित) व सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि. १२ मे, २०२०, सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि. १३ मे. २०२२ व सर्क्यलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/१६७ दि. ०७ ऑक्टोबर, २०२३,अनुसार सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (से**बी सर्क्यलर**) अनुसार एजीएमच्या सूचनेमध्ये कोणत्याही प्रत्यक्ष उपस्थितीविना आयोजित केली आहे.

एजीएमची सूचना केपनी व वार्षिक अहवाल वित्तीय वर्ष २०२३–२४ ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात ईमेल आयडीवर कंपनी/ डिपॉझिटरी / रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट (आरटीए) अर्थात केफिन टेक्नोलॉजीस लिमिटेड यांच्या नावे नोंदणीकृत करावे व तर सभासदांनी एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित त्यांच्य आयडीवर नोंदणीकरण करावे. कंपनीचे वार्षिक वेबसाइट http://www.gchem.co.in वर व एनएसडीएल https://www.evoting nsdl.com वर उपलब्ध आहे व स्टॉक एक्सचेंज वेबसाइट जेथे शेअर्सची सूची उपलब्ध आहे www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

कंपनीने ई-मतदान सुविधा प्रदान केली आहे व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत व नियम अनुसार कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये निर्देशित व्यवसायांवर विचार करण्याकरिता आयोजित केली आहे कंपनीने एजीएमकरिता परोक्ष ई-मतदान सविधांकरिता एजीएम सचनेमध्ये निर्देशित केली आहे. पढे

सभासदांना याद्वारे सचित करण्यात येते की, परोक्ष ई-मतदान प्रणाली द्वारे सदर सचनेमध्ये पार पडलेल्य व्यवसायावर विचार करण्याकरिता त्यांचे मतदान हक्क बजावण्याकरिता सुविधा प्रदान केली आहे. तपशील व नियम खालीलप्रमाणे आहे : लॉग इन क्रेडेंशीअल मतदानाकरिता ई-मतदान सभासदांकडे उपलब्ध आहे व सभासदांच्या कोणत्याह

प्रत्यक्ष उपस्थितीविना आयोजित केली आहे. एजीएममध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित आहे. वरील निर्देशित अनुसान

सामान्य सर्क्युलर अंतर्गत वार्षिक अहवाल कंपनी/ डिपॉझिटरीज यांच्यासह नोंदणीकृत आहेत अशांन ईमेल वर संपर्क साधण्याकरित पाठविण्यात आला आहे. १. लिंक https://liiplweb.linkintime.co.in/EmailReg/Email_Register

कोणत्याही चौंकशी/ तक्रारीकरिता ई-मेल आयडी नोंदणीकरणाकरित

सभासदांनी mumbai@linkintime.co.in वर लेखी पाठवावे. ईमेल आयडी नोंदणीकरण/ अद्ययावत करण्याचे स्वरूप:

ज्या सभासदांचे ईमेल आयडी कंपनी वा त्यांचे डिपॉझिटरी पार्टिसिपंटस (डीपी) यांच्यासह नोंदणीकत नाही आहेत त्यांनी कपया त्यांचे ई-मेल आयडी खालील प्रमाणे नोंदणीकत करावे. कोणत्याही चौंकशीकरिता सभासदांनी एजीएमच्या संबंधात ई-मतदान मॅन्युअल व Frequently

Asked Question (FAQ's) कृपया पाहावे वर www.evoting.nsdl.com वर वा ईमेल evoting@nsdl.co.in वर वा gclshares@gmail.com वर यांकरिता वरील माहिती जारी गारोडिया केमिकल्स लिमिटेड करित

महेश गारोडिय

दिनांक : ०३ सप्टेंबर, २०२४ संपूर्ण वेळ संचालक डीआयएन : ०१२५०८१६

ठिकाण : मुंबई



फ्रेझर अँड कंपनी लिमिटेड सी आयएन : एल५१९०० एम एच १९१७ पीएलसी २७२४१८ नोंदणीकृत कार्यालय : घर क्रमांक १२, प्लॉट ६ ए, तळमजला, स्नेह, रस्ता क्रमांक २, अभिनव नगर, सिटीआरसी प्रशिक्षण केंद्र समोर, बोरिवली (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र, भारत ४०००६६



गुरुवार दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११. ३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य मान्यत मे (ओएव्हीएम) गांन्या माध्यमातन अनुरूप घेण्यात येणार आहे

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती :

बनविण्यात आलेले विविध नियम यांच्या अनुसार . एमसीए परिपत्रके . सेबी (एलोडीआर) नियम २०१५ आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसार कॅलेंडर वर्ष २०२३ आणि २०२४ मध्ये प्रत्यक्ष प्रति वितरित करण्याच्या संदर्भात सवलती देण्यात आत्या आहेत त्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना इ मेलचा माध्यमातून अशा सभासदाना निर्मात करण्यात येत आहे, ज्या सभासदांचे इ मेल तपशील आरटीए / डियोंझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. समभागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीचे संकेतस्थळ[ँ] **ww**v fraserindia.co.in येथे आणि बीएसई लिमिटेड येथे तसेच पूर्वा शेअर रजिस्ट्री (१) प्रायव्हेट लिमिटेड यांचे संकेतस्थळ evoting.purvashare.com येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. समभागधारकांना त्यांचा इ मेल तपशील नोंदणीकृत करण्यासाठी आवाहन :

असे समभागधारक, ज्यांनी आपला इ मेल तपशील अद्याप कंपनी / आरटीए / डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीक केलेला नाही, त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपला इ मेल तपशील खालील प्रोक्रियेचा अवलंब करून त्वरिर नोंदणीकृत / अद्ययावत करून घ्यावा. 9) समभाग<mark>धारक ज्यांच्याकडे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत</mark> : अशा समभागधारकांना आवाहन करण्यात येते की

त्यांनी आपला इ मेल तपशील कंपनीचे आरटीए यांच्याकडे म्हणजेच पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे स्वाक्षरी केलेले विनंती पत्र, ज्यात नाव आणि पत्ता, समभागधारकाचा इ मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक,समभाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (पुढून आणि मागून), पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत प्रत, आणि पुढे नमूद केलेल्या कोणत्याही कागदपत्राची स्वयंसाक्षांकीत प्रत (उदा : वाहन चालविण्याचा परवाना, निवडणूव ओळखपत्र, पासपोर्ट, आधार) समभागधारकाच्या पत्त्याच्या पुष्ट्यर्थ पुरावा म्हणून, आणि पुष्ट्यर्थ अन्य प्रपत्र जे आवश्यक असेल जे आमचे आरटीए पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांना आवश्यक असेल आणि सदरील विनंती आरटीए यांना इ मेलच्या माध्यमातून support@purvashare.com येथे पाठवावी.

२) <u>स**मभागधारक ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत**ः अशा समभागधारकां-</u> आवाहन करण्यात येते की त्यांनी आपला इ मेल तपशील संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृ नभासदांना असेडी आवाइन करण्यात येते की त्यांनी त्यांचे नाव टपाली पत्ता ह मेल तपशील मोबाईल कमांक

पॅनकार्ड, नामनिर्देशन, कुलमुखत्यारपत्र, बँक खाते तपशील जसे की बँकेचे नाव आणि शाखेचा पत्ता, बँक खाते क्रमांक. एमआयसीआर कोड. आयएफएससी कोड आदी यामध्ये बदल असल्यास ते संबंधित डीपी यांच्याकडे जर समभाग डिमॅट स्वरूपात असतील तर कळवावेत आणि समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर आरटीए यांच्याकडे वार्षिक सर्वसाधारण सभेत येणाऱ्या विषयांवर मतदान करण्याची प्रक्रिया :

कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ च्या तरतुर्दीच्या अनुसार तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २०, आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा तसेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) नियम २०१५ चा नियम ४४ आणि सर्वसाधारण सभांच्य ... संदर्भात इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांनी जरी केलेले सेक्रेटरिअल स्टॅंडर्ड्स (एस एस -२) यांच्या अनुसार कंपनी, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर सभासदांना मेतदानाचा अधिका बजावता यांवा यासाठी कंपनी आपल्या सभासदांना इ मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. दूरस्थ इ मतदान सुविधा प्रणाली (दूरस्थ इ मतदान) डिपॉझिटरीज यांच्याकडून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नेमूद केल्यानुसान् उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सर्व सभासदांना याद्वारे कळविण्यात येते की ; दूरस्थ इ मतदान कालावधीला सोमवार दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९, ०० वाजता प्रारंभ करण्यात येणार आहे आणि ही प्रक्रिया बुधवार दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५. ०० वाजता संपुष्टात

ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत किंवा डिमेंट स्वरूपात कट ऑफ तारीख म्हणजे गुरुवार, दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी आहेत असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयांवर इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करू शकते. (दूरस्थ इ मतदान

अशी कोणतीही व्यक्ती जिने वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंत कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली आहे आणि कट ऑफ तारीख म्हणजेच गरुवार दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग उपलब्ध असतील तर अशी व्यक्ती मतदान करण्यासाट वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या इ मतदान विषयक सूचनांचा अवलंब करू शकते. किंवा <u>evoting.purvashare.com</u> (पूर्वा शेअर रजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड) आणि <u>support@</u>

व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत ते समभागधारक वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या इ मतदान विषयक सूचनांचा अनुसर करू शकते.

purvashare.com येथे विनंती पाठवून लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते.

इ मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून एएएर अँड असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सभासदांनी कपया नोंद घ्यावी की

 १) वरील प्रमाणे नमुद्र करण्यात आलेली तारीख आणि वेळेनंतर दूरस्थ इ मतदान प्रारूप पूर्वा शेअर रिजस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून बंद करण्यात येणार आहे आणि एखाद्या सभासदाने एकदा एखाद्या विषयावर एकदा मतदान केलेले असेल तर त्याला त्यात बदल करण्याची अनमती असणार नाही. २) ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावलेला आहे

असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात मात्र त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्य दरम्यान पुन्हा मतदान करता येणार नाही. इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठीच्या सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आल आहेत.

बुक क्लोजर माहिती : बनविण्यात आलेल्या आणि लागू असलेल्या विविध नियमाच्या अनुसार कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका शनिवार दिनांक २१ सप्टेंबर २०२४ ते गुरुवार दिनांक २६ सप्टेंबर २०२४ (दोन्ही

दिनांक : ०२/०९/२०२४

दिवस धरून) या काँलावधीत बुक क्लोजरच्या उद्देशासाठी बंद ठेवण्यातँ येतील. संचालक मंडळाच्या आदेशानुसार फ्रेझर अँड कंपनी लिमिटेड स्वाक्षरी / ओंकार राजकुमार शिवहरे व्यवस्थापकीय संचालक

०२ सप्टेंबर, २०२४

मुंबई

क्राईसडेल इंडस्ट्रीज लिमिटेड

यापर्वीची ओळख रेलसन इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: 307, जानकी सेंटर, प्लॉट क्रमांक 29, शाह इंडस्ट्रियल इस्टेट

वीरा देसाई रोड, मुंबई 400 053 सीआय एन : L51900MH1987PLC042111 ईमेल आयडी cs@relsonindia.com

दुरध्वनी क्रमांक: 022 2673 0264 संकेत स्थळ: relsonindia.com वार्षिक सर्वसाधारण सभा, बुक क्लोजर आणि मतदान यांची सूचना

ग्रह्मरे **सूचित** करण्यात येते की कंपनीच्या सभासदांची 38 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवा दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी चार वाजता एस ७ तेरा. सातवा मजला बी विंग पिनॅकल बिजनेस पार्क ाहाकाली केवज रोड, अंधेरी, पूर्व मुंबई 470 093 येथे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेले गमान्य प्रस्ताव आणि विशेष प्रस्ताव यांच्यानुसार घेण्यात येणार आहे.

जानान्त्र करामा जागा उपारत्य करामच अपायुक्तार पण्यात प्रणात जार. याद्वारे असेही सूचित करप्यात रहे जो कंपनी कायदा 2013 चे कलम 91 च्या अनुसार तसेच त्या सह वाचा कंपनीच (मॅनेजमेंट औंड ऍडॉमिनस्ट्रेशन) नियम 2014 चा नियम १० च्या अनुसार कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग इस्तांतरण पस्तिका २१ सप्टेंबर २०२४ ते २७ सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभेच्य उद्देशाने बंद[े] राहतील. कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया तसेच वित्तीय वर्ष 2023-24 करिता वार्षिक अहवाल निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. कंपनी कायदा 2013 चे कलम 108 च्या तरतुर्दीच्या अनुसार तसेच त्या सह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) सुधारणा नियम 2015 च्या अनुसार सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुविध

पलब्ध करून देण्यात येत आहे कट ऑफ तारीख म्हणून 20 सप्टेंबर 2024 निर्धारित करण्यात आली आहे. अशी व्यक्ती जीचे नाव कंपनीच्या नोंद पुस्तिकेत किंवा कंपनी / आर टी ए यांनी तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत कट ऑफ तारीख रोजी नोंदणीकृत

असेल केवळ त्याच व्यक्ती सर्वसाधारण सभेच्या दरम्यान मतदान करण्यासाठी पात्र असतील वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष 2023 / 24 करिता वार्षिक अहवाल भांडवली बाजाराचे संकेतस्थव www.bscindia.com येथे आणि कंपनीचे संकेत स्थळ <u>relsonindia.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे. जर आपल्याला काही शंका किंवा प्रश्न असल्यास आपण श्रीमती कविता जैन, कंपनी सेक्रेटरी, क्राईस डेल इंडस्ट्रीज

लिमिटेड, 360, जानकी सेंटर, प्लॉट क्रमांक 29, शहा इंडस्ट्रियल इस्टेट, देसाई रोड, मुंबई, 400 053 येथे संपर्क साध ndia.com येथे संपर्क साधू शकता संचालक मंडळाच्या आदेशाच्या अनसा क्राईस डेल इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या (यापूर्वीची ओळख रेलसन इंडिया लिमिटेड

कंपनी सेकेटरी आणि कम्पलायन्स अधिकार

दिनांक : 2 सप्टेंबर 2024

केजेएमसी फायनान्शीअल सर्व्हिसेस लिमिटेड

सीआयएन: L65100MH1988PLC047873 KJMC FINSERV नोंदणीकृत कार्यालय: १६२, अटलांटा, १६ वा मजला, निरमन पाँईट, मुंबई ४०० ०२१ दूर. क्र. ०२२-४०९४५५०० फॅक्स : ०२२-२२८५२८९२ वेबसाइट : www.kjmcfinserv.com ईमेल : investor.finance@kjmc.com

३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-मतदान माहिती

सुचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम मंगळवार, दि. २४ सप्टेंबर, २०२४ रोजी ३.३० वा. (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत सभेच्या सूचनेमध्ये निर्देशित व्यवहारांवर विचार विनीमय करण्याकरिता आयोजित केली आहे.

लागू कायदा व विविध सर्क्युलर अनुपालन मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए) सर्क्युलर १४/२०२० दि. ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० १३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दि. ५ मे, २०२० अनुक्रमे (एकत्रितरित्या एमसीए सर्क्युलर म्हणून संदर्भित) द्वारे जारी केली होती व एजीएम अनुसार व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी) वा अन्य ऑडिओ-व्हिज्यअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत सभेच्या ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये करावे. पुढे, सदर तरतूदी अंतर्गत लागू व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) विवनियमन सर्क्युलर दि. १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ व १३ मे, २०२२ व जानेवारी, २०२३ अनुसार ६ ऑक्टोबर, २०२३ व ७ ऑक्टोबर, २०२३ (सेबी सूची विनियममन) अनुसार सेबी व एमसीए (सर्क्युलर म्हणून एकत्रितरित्या संदर्भित) एजीएम व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत सभेच्या समान ठिकाणी सभासदांच्या उपस्थितीमध्ये प्रत्यक्ष उपस्थितीविना आयोजित केली आहे. सदर एमसीए सर्क्युलर व सेबी सर्क्युलर अनुपालन एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल २०२३-२४

सहवाचन सदर सूचनेची पाठवणी कंपनी/ डिपॉझिटरीज यांच्यासह नोंदणीकृत ईमेल आयडीवर सभासदांना सोमवार, दि. ०२ सप्टेंबर, २०२४ रोजी ईलेक्टॉनिक स्वरूपात पाठविली आहे. सभासदांनी कपया कॉर्पोरे अफेअर्स व सेबी (सूची विनियमन व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ अनुसार सामान्य सर्क्युलर जारी एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट

www.kjmcfinserv.com वर उपलब्ध आहे व स्टॉक एक्सचेंज वेबसाइट अर्थात एसबीई लिमिटेड www.bseindia.com वर व आरटीए कंपनी अर्थात बीगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (बीगशेअर) अर्थात <u>www.bigshareonline.com</u>वर पाहाता येईल. कंपनीने ई-मतदान सुविधा प्रदान केली आहे व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ अंतर्गत व नियम

अनुसार कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ (वेळोवळी सुधारित अनुसार) व सेबी सुची विनियमन अनुसार २०१५ अनुसार कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये निर्देशित व्यवसायांवर विचार करण्याकरिता आयोजित केली आहे. कंपनीने एजीएमकरिता परोक्ष ई-मतदान सुविधांकरिता एजीएम सूचनेमध्ये निर्देशित केली आहे.

पत्ने. सभासदांना यादारे सचित करण्यात येते : . सभासदांचे मतदान हक व इक्विटी शेअर्सचे प्रदान इक्विटी शेअर्स कंपनीचे भांडवल मंगळवार. दि. १७ सप्टेंबर, २०२४ (निर्धारित तारीख) अनुसार आहे.

२. कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ अंतर्गत सभासदांचे रजिस्टर व शेअर टान्सफर रजिस्टर दि. १७ सप्टेंबर, २०२४ ते २४ सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहील ३.सभासदांना निर्धारित तारीख गुरुवार दि. १९ सप्टेंबर, २०२४ (स. ९.०० वा. भाप्रवे) सुरु होईल व सोम

वार, दि. २३ सप्टेंबर, २०२४ (सायं. ५.०० वा. भाप्रवे) बंद होईल. परोक्ष ई-मतदान बिगशेअर द्वारे r. ज्या सभासदांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नाही आहेत त्यांनी एजीएमच्या सूचना/ वार्षिक अहवाल प्राप्त

करण्याकरिता सदर सूचनेमध्ये पार पडलेल्या ठरावांवर ई-मतदानाकरिता लॉगीन क्रेडेंशिअल्स प्राप्त . जे सभासद कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्ससह संबंधित पॅन अद्ययावत केले नसतील त्या सभासदांन एजीएमच्या दरम्यान ई-मतदानाकरिता प्रक्रिया एजीएमच्या तारखेपूर्वी ई-मतदान कालावधी दरम्यान परोक्ष

ई-मतदानाकरिता निर्देशित सूचनेनुसार राहील. . कोणाही व्यक्तीने कंपनीचे शेअर्स ताब्यात घेतले आहेत व कंपनीचे सभासद बनले आहेत त्यांना सूचना कंपनीद्वारे ईलेक्ट्रॉनिकली निर्धारित तारीख अनुसार लॉगीन आयडी

पासवर्ड investor@bigshareonline.com वर विनंती पाठवून प्राप्त करता येईल. प्तभासद जे डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांनी पॅन संपर्क तपशील, बँक खाते तपशील व विहित स्वाक्षरी (लागू असल्यास) त्यांचे डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) आमच्या आरटीए अर्थात बिगशेअर मार्फत फॉर्म आयएसआर-१ व फॉर्म आयएसआर-२ संबंधात प्रत्यक्ष स्वरूपात करावे.

जर ई-मतदानाच्या संबंधात कोणत्याही चौकशी वा तक्रारीकरिता सभासदांनी एनएसडीएल व सीडीएसएल मार्फत evoting@nsdl.co.in वर पाहावे वा ०२२-४८८६७०००/०२२-२४९९७००० वर संपर्क साधावा वा helpdesk.evoting@cdslindia.com पाहावे वा टोल फ्री क्रमांक १८००२२५५३३ वर संपर्क साधाावा वा भागधारक जे सीक्यरिटीज धारक आहेत त्यांना प्रत्यक्ष स्वरूपात कोणतेही तांत्रिकी अडचण असल्यास बिगशेअर आयवोटेक हेल्पडेस्क यांना investor@bigshareonline.com वर विनंती पाठवावी.

केजेएमसी फायनान्शीअल सर्व्हिसेस लिमिटेडकरित

दि. ०३ सप्टेंबर, २०२४ ठिकाण : मुंबई

खुशबू बोहर कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

जे.के. इन्वेस्टो ट्रंड (इंडिया) लिमिटेड

सीआयएन : U9999MH1947PLC005735 नोंदणीकृत कार्यालय : न्यु हिंद हाऊस, ३, नरोत्तम मोरारजी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई ४००००१. दूर. ०२२-२२६८६००० फॅक्स : ०२२-२२६२००५२ ईमेल : jkitil@raymond.in वेबसाइट : www.jkinvesto.com सचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीची ७६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार दि. २४ सप्टेंबर, २०२४ रोजी ११.३० वा. भाप्रवे दोन-मार्गा मार्फत व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत अनुपालन संबंधित ७६ एजीएम दि. ०५ ऑगस्ट, २०२४ सूचनेवर पार पडलेल्या व्यवसायावर विचार करण्याकरिता अनसार आहे.

वरील सर्क्युलर सहवाचन एजीएमची सुचना व वार्षिक अहवाल वित्तीय वर्ष व्हीसी / ओएव्हीएम मार्फत कंपनीच्य सर्क्युलर अनुसार सभेच्या समान ठिकाणी प्रत्यक्ष स्वरूपात उपस्थित राहावे.

७६ व्या एजीएमच्या सुचनेमध्ये सर्क्युलर अनुसार वार्षिक अहवाल २०२३–२४ अनुसार अहवाल ईलेक्टॉनिकर्ल सभासदांना त्यांच्या ईमेल आयडीवर कंपनी/ नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (डिपॉझिटरीज) माफ्रत नोंदणीकृत केले होते. सदर सूचनेची प्रत तसेच वार्षिक अहवाल व नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) <u>www.evoting.nsdl.com</u> वर व कंपनीची वेबसाइट www.jkinvesto.com वर उपलब्ध आहे. कंपनीने एनएसडीएल मार्फत सुविधा नियुक्त केली आहे परोक्ष ई-मतदान माफ्रत व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमच्या ठिकाणी ई-मतदानामध्ये सहभार्ग

कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ अंतर्गत अनुपालन व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० अनुसार वेळोवळी जारी सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड-२ अनुसार कंपनीच्या सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांच्य संस्थेद्वारे जारी केले आहे : ए. कंपनीने परोक्ष ई-मतदान सुविधा त्यांचे सभासद यांना ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठराव अनुसार सूचनेमध्ये ७६ व्या

एजीएमच्या सचनेत ०५ ऑगस्ट. २०२४ रोजी करावी.

बी. परोक्ष ई-मतदानाची सुरुवातीची तारीखा व वेळ व ठिकाण : शनिवार, दि. २१ सप्टेंबर, २०२४ रोजी ९.०० वा. (भाप्रवे)

सी. परोक्ष ई-मतदानाची अंतिम तारीख व वेळ व ठिकाण : सोमवार, दि. २३ सप्टेंबर, २०२४ रोजी ५.०० वा (भाप्रवे) डी. निर्धारित तारीखा: मंगळवार, दि. १७ सप्टेंबर, २०२४ ई. कंपनीने परोक्ष ई-मतदान सुविधा परोक्ष ई-मतदान सर्व त्यांचे सभासद यांना त्यांचे मतदान सर्व एजीएमच्य

१७ सप्टेंबर, २०२४ अनुसार एजीएम दरम्यान ई-मतदान प्रणाली मतदानाची सुविधा तरतद केली आहेत. एफ. एजीएममध्ये जोडले जाण्याकरिता विस्तृत प्रक्रिया व परोक्ष ई-मतदान/ ई-मतदान एजीएमच्या सूचनेमध्

सचनेमध्ये पार पडलेल्या सविधेवर अवलंब आहे. या व्यतिरिक्त कंपनीने निर्धारित तारीख अर्थात

प्रदानित आहे. सभासद जे एजीएम उपस्थित असून व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत करावे. जी. सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की :

१. परोक्ष ई-मतदान मोड्युल एनएसडीएल मार्फत सोमवार, दि. २३ सप्टेंबर, २०२४ रोजी ५.०० नंतर अकार्यरत केला जाईल.

२. सभासद जे सदर एजीएममध्ये आयोजित मतदान व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत करावे व एजीएमच्या दरम्यान ई-मतदान प्रणाली मार्फत मतदान करावे. ३. सभासद प्रत्यक्ष वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक असल्यास १७ सप्टेंबर, २०२४ रोजी मतदान

सभासद जे डिमॅट स्वरूपातील धारक आहेत त्यांनी कृपया त्यांचे संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांना ईमेल आयडीवर नोंदणीकरण करावे. परोक्ष ई–मतदान व ई–मतदानाचे स्वरूप एजीएमच्या दरम्यान आहे. याव्यतिरिक्त

कंपनी एजीएमच्या दरम्यान ई-मतदान मार्फत मतदान सुविधा दिली आहे. परोक्ष ई-मतदान व ई-मतदानार्च

प्रक्रिया एजीएमच्या दरम्यान भागधारक यांना शेअर्स धारक असलेल्या ईलेक्टॉनिक स्वरूपात/ प्रत्यक्ष स्वरूपात एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित करण्यात येईल. वरील निर्देशित माहिती सर्व सभासदांना जारी केली आहे व कंपनीच्या सर्क्युलर सहवाचन आहे व कंपनी/ केफिन टेक्नोलॉजीस लिमिटेड/ डिपॉझिटरीज सह स्वाक्षरीकृत करून केटीएल संबंधात तरतूद करून फोलिओ क्र. व भागधारक यांचे नाव (युनिट : पीपल्स इन्वेस्टमेंट्स लिमिटेड) सी-१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम) मुंबई ४०० ०८३ दूर. क्र. ०२२-४९१८६००० येथे सदर सूचना नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी

लिमिटेड rnt.helpdesk@linkintime.co.in वर उपलब्ध आहे. सभासद वरील निर्देशित माहिती सर्व सभासदांना जारी केली व (डीपी) आहे व कंपनीच्या सर्क्युलर सहवाचन आहे. कोणत्याही चौंकशी व व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत सुविधा करिता एजीएम सभासदांनी evoting@nsdl com वा कंपनीच्या ankita.sharma@raymond.in वर संपर्क साधावा. कंपनीने श्री. दिनेश देवरा यांना श्री. टी. बी. कौंशीक यांच्या अनुपस्थितीमध्ये डीएम चे भागदार व असोसिएट्स

वरील निर्देशित माहिती सर्व सभासदांना जारी केली आहे व कंपनीच्या सर्क्युलर सहवाचन आहे. पढील माहितीकरिता सभासदांनी केटीपवीण्ल यांना फोलिओ क्रमांक व डीपी आयडी व क्लाएन्ट आयडी संपर्क साधावा व एनएसडीएल वेबसाइट पाहावी. जे.के. इन्वेस्टो ट्रेड (इंडिया) लिमिटेडकरित

कंपनी सचिव एलएलपी यांना परीनिरीक्षक म्हणून मतदान प्रक्रिया स्पष्ट व पारदर्शक पडावी म्हणून नियुक्त केले

अरूण अगरवात

संचालक

डीआयएन : ००१९४०१०

केजेएमसी कॉर्पोरेट ॲडवायजर्स (इंडिया) लिमिटेड

सीआयएन : L67120MH1998PLC113888 KJMC FINSERV

नोंदणीकृत कार्यालय : १६२, अटलांटा, १६ वा मजला, निरमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१ दूर. क्र. ०२२-४०९४५५०० फॅक्स : ०२२-२२८५२८९२ वेबसाइट : www.kjmccorporate.cor

ईमेल : investor.corporate@kjmc.com

२६ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-मतदान माहिती

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार दि. २४ सप्टेंबर, २०२४ रोजी ५.०० वा. (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत सभेच्या सूचनेमध्ये निर्देशित व्यवहारांवर विचार विनीमय करण्याकरित

आयोजित केली आहे. लागू कायदा व विविध सर्क्युलर अनुपालन मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए) सर्क्युलर १४/२०२० दि. ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० १३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दि. ५ मे, २०२० अनुक्रां (एकत्रितरित्या एमसीए सर्क्युलर म्हणून संदर्भित) द्वारे जारी केली होती व एजीएम अनुसार व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी) वा अन्य ऑडिओ-व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत सभेच्या ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये करावे. पुढे, सदर तरतूदी अंतर्गत लागू व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) विवनियमन सर्क्युलर दि. १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ व १३ मे, २०२२ व जानेवारी, २०२३ अनुसार ६ ऑक्टोबर, २०२३ व ७ ऑक्टोबर, २०२३ (सेबी सूची विनियममन) अनुसा[,] सेबी व एमसीए (सर्क्युलर म्हणून एकत्रितरित्या संदर्भित) एजीएम व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत सभेच्या समार

ठिकाणी सभासदांच्या उपस्थितीमध्ये प्रत्यक्ष उपस्थितीविना आयोजित केली आहे. सदर एमसीए सर्क्युलर व सेबी सर्क्युलर अनुपालन एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल २०२३-२४ सहवाचन सदर सूचनेची पाठवणी कंपनी/ डिपॉझिटरीज यांच्यासह[ँ]नोंदणीकृत ईमेल आयडीवर सभासदांन सोमवार, दि. ०२ सप्टेंबर, २०२४ रोजी ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठविली आहे. सभासदांनी कृपया कॉर्पोरेट अफेअर्स व सेबी (सूची विनियमन व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ अनुसार सामान्य सर्क्युलर जार्र केला आहे.

एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल कंपनीचं वेबसाइट <u>www.kjmccorporate.com</u>वर उपलब्ध आहे व स्टॉक एक्सचेंज वेबसाइट अर्थात एसबीई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> वर व आरटीए कंपनी अर्थात बीगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (बीगशेअर) अर्थात www.bigshareonline.com वर पाहाता येईल.

कंपनीने ई-मतदान सुविधा प्रदान केली आहे व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ अंतर्गत व नियम अनुसार कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ (वेळोवळी सुधारित अनुसार) व सेबी सूची विनियमन अनुसार २०१५ अनुसार कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये निर्देशित व्यवसायांवर विचा

पुढे, सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येते

दि. १७ सप्टेंबर, २०२४ (निर्धारित तारीख) अनुसार आहे. २. कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ अंतर्गत सभासदांचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर रजिस्ट्रर

दि. १७ सप्टेंबर, २०२४ ते २४ सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहील. ३.सभासदांना निर्धारित तारीखा गुरुवार दि. १९ सप्टेंबर, २०२४ (स. ९.०० वा. भाप्रवे) सुरु होईल व सोमवार, दि. २३ सप्टेंबर, २०२४ (सायं. ५.०० वा. भाप्रवे) बंद होईल. परोक्ष ई-मतदान बिगशेअर द्वारे

८ ज्या सभासदांचे ईमेल आयडी नोंदणीकत नाही आहेत त्यांनी एजीएमच्या सचना / वार्षिक अहवाल पाप्त करण्याकरिता सदर सूचनेमध्ये पार पडलेल्या ठरावांवर ई-मतदानाकरिता लॉगीन क्रेडेंशिअल्स प्राप्त करण्याकरिता नोंदणीकरण करावे.

ई-मतदानाकरिता निर्देशित सचनेनसार राहील कोणाही व्यक्तीने कंपनीचे शेअर्स ताब्यात घेतले आहेत व कंपनीचे सभासद बनले आहेत त्यांना सूचना कंपनीद्वारे ईलेक्टॉनिकली निर्धारित तारीख अनसार लॉगीन आयडी

बिगशेअर मार्फत फॉर्म आयएसआर–१ व फॉर्म आयएसआर–२ संबंधात प्रत्यक्ष स्वरूपात करावे. जर ई-मतदानाच्या संबंधात कोणत्याही चौकशी वा तक्रारीकरिता सभासदांनी एनएसडीएल व सीडीएसएर मार्फत $\operatorname{evoting}(a) \operatorname{nsdl.co.in}$ वर पाहावे वा ०२२-४८८६७०००/०२२-२४९९७००० वर संपर्क साधावा वा helpdesk.evoting@cdslindia.com पाहावे वा टोल फ्री क्रमांक १८००२२५५३३ वर संपर्क साधावा वा भागधारक जे सीक्यरिटीज धारक आहेत त्यांना पत्यक्ष स्वरूपात कोणतेही तांत्रिक

केजेएमसी कॉर्पोरेट ॲडवायजर्स (इंडिया) लिमिटेडकरिता

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

एमपीएल प्लास्टिक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : दोन, आशिष बेअर हाऊस कार्पोरेशन, पंजाब फाउंड़ी इंडस्ट्रियल इस्टेट, क्लासिक स्टुडिओ जबळ, मीरा भाईंदर रोड, काशिमिरा, मिरा रोड, पूर्व, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र, भारत ४०१ १०४. ई-मेल तपशील : vishakhaj@mplindia.in संकेतस्थळ : www.mplindia.in दूरध्वनी : २८४५५४५०

सर्वेसाधारण सभा गुरुवार, दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी भारतीय प्रमाण बेळेनुसार सकाळी नऊ वाजून ३० मिनिटांनी वार्षिक सर्वेसाधारण सभेच्या सुचनेन नमूद कप्ण्यात आलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे जी सुचना ई – मेलच्या माध्यमातून समभाग धारकांना (ज्या समभाग धारकांचे ई–मेल तपशील कंपनी/डिपॉडिस्टरी पार्टीमिपटर . गांच्याकडे ३० ऑगस्ट २०२४ रोजी नोंदणीकृत आहेत) ई-मेलच्या माध्यमातून पाठविण्यात आली आहे. वार्षिव

सर्वसाधारण सभेची सूचना त्यासह वित्तीय वर्ष २०२३/२४ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ <u>www</u> mplindia.in येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे तसेच तो भांडवली बाजाराचे संकेत स्थळ जिथे कंपनीचे

इक्किटी समभाग सूचीबद्ध आहेत म्हणजेच बी एस ई-लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> येथे आणि र्शितनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> येथे उपलब् करून देण्यात आले आहेत. कंपनी कायदा २०१३ कायदा च्या लागू असलेल्या तरतुर्दीच्या अनुसार तसेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्लोजर रिकायरमेंट्स) अधिनयम २०१५ (सेबी लिस्टिंग रेगुलेशन्स) आणि त्या

२६ सप्टेंबर २०२४ रोजी घेण्यात येत आहे. कायद्याच्या तरतुर्दीचे अनुसार तसेच त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या नियमांच्या अनुसार तसेच एमसीए परिपत्रवे आणि सेबी परिपत्रके परिपत्रक क्रमांक SEBI/ HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 दिनांक ५ जानेवारी २०२३

(ए) ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्यांनी आपला ई मेल तपशील कंपनीकडे (ए) ज्या सामदाच्यक कंपनाय दानाना प्रत्यक्ष स्वरूपता जीतत आणे ज्याना आपता इनता तात्रतात कंपनाच्छ नोदर्णाकृत/अध्यावत केलेला नाही अशा सामदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी सदरील तपशील मेसर्स लिंक इन टाईम इंडिया प्रायब्हेट लिमिटेड यांच्याकडे https://linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html य लिंक वर क्लिक करून नोंदणीकृत/अद्यावत करून घ्यावा

येते की त्यांनी आपला ई-मेल तपशील जिथे त्यांचे डिमॅट खाती आहेत त्या डिपॉझिटरी पार्टीसीपँट्स यांच्याकडे नोंदणीकृत/अद्ययावत करून घ्यावा.

ई मेल तपशील नोंदणीच्या संदर्भात कोणत्याही शंका किंवा प्रश्न असल्यास समभागधारक कंपनी यांच्याशी आणि किंवा मेसर्स लिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी rnt.helpdesk@linkintime.co.in येथे संपर्क

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषय पत्रिकेच्या संदर्भात दूरस्थ ई–मतदान प्रक्रिया आणि त्याचा तपशील

————— ामभाग धारकांना कळविण्यात येते की कायद्याचे कलम १०८ च्या तरतुर्दीचे अनुसार तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनिजर्मेट ऍडिमिनिस्ट्रेजन) नियम २०१४ चा नियम २० (वैधानिक सुधारणाचा समावेश आहे) सेबी लिस्टिंग रेगुलेशन चा (नियम) चा नियम ४४ आणि सर्वसाधारण सभांच्या संदर्भात इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ''आयसीएसआय'') यांनी जारी केलेले सेक्रेटरीअल स्टॅंडर्ड - दोन (''एसएस-२'') यांच्यानुसार कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयावर समभाग धारकांना मतदान करण्यासाठी दुरस्थ ई-मतदान सविधा (''दरस्थ ई-मतदान'') उपलब्ध करून देत आहे त्याचप्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान

दरस्थ ई-मतदान कालावधीला सोमवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी भारतीय प्रमाण वेळेनसार सकाळी नऊ

जता प्रारंभ करण्यात येणार आहे आणि ही प्रक्रिया बुधवार, दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी भारतीय प्रमाण वेळेनसार संध्याकाळी पाच वाजता संप्रष्टात येणार आहे. या कालावधीत कंपनीचे असे समभागधारक ज्यांच्याकडे . कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात कट ऑफ तारीख म्हणजेच गुरुवार, दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी उपलब्ध आहेत असे सभासद दरस्थ ईमतदान पद्धतीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात . आलेल्या सामान्य किंवा विशेष प्रस्तावावर एन एस डी एल यांनी उपलब्ध करून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करू शकतील. आणि समभाग धारकांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख रोजी कंपनीच्या एकण पेड अप दिक्रिटी समभाग भांडवलात समभागधारकांकडे उपलब्ध असलेल्या समभाग धारणेच्या प्रमाणावर अवलंबून असतील . न्यानंतर दूरस्थ ई–मतदान प्रारूप एनएसडीएल यांच्याकडून मतदानासाठी बंद करण्यात येईल आणि त्यानंतर सदरील तारीख आणि वेळ उलटून गेल्यानंतर समभाग धारकांना इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्यास अनुमती दिली जाणार नाही. एखाद्या सभासदाने एकदा एखाद्या विषयावर मतदान केलेले असेल तर त्या समभागधारकाला त्यात बदल काता रोणार बाही, केतल असे समभग धारक जे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित असतील आणि ज्यांनी वार्षिक नर्वसाधारण सभेच्या पूर्वी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या प्रस्तावावर दूरस्थ ई-मतदान पदनीने मतदान केलेले नाही किंवा त्यांना तमे काण्याम प्रनाई काण्यात आलेली नाही असे समभाग धारक वार्षिक र्विसाधारण सभेच्या दरम्यान प्रत्यक्ष मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान करण्यासाठी पात्र असतील. ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दरस्थ ई–मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावलेला आहे. असे सभासद वार्षिक विसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात मात्र वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान त्यांना पुन्हा मतदान करता येणाग नाही. अशी व्यक्ती जिचे नाव केंट ऑफ तारीख रोजी दिपॉझिटरी यांनी तयार केलेल्या सभासद नोंद पस्तके तसेच नाभार्थी मालकांच्या यादीत नोंदणीकृत असेल त्याच व्यक्ती दूरस्थ ई-मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान प्रत्यक्ष मतपत्रिकेच्या माध्यमातन मतदान करण्यासाठी पात्र असतील.

अशी कोणतीही व्यक्ती जी कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंत कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली असेल आणि कट ऑफ तारीख रोजी तिच्याकडे कंपेनीचे समभाग उपलब्ध असतील तर अशी व्यक्ती evotingnsdl.com येथे विनंती करून लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते. मात्र तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती दुरस्थ ई-मतदानासाठी एनएसडीएल यांच्याकडे या आधीच नोंदणीकृत असेल तर तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती. त्याचा किंवा तिचा सध्याचा यजर आयडी आणि पासवर्ड यांचा उपयोग मतदानासार्ट करू शकते. दुरस्थ ई–मतदानाकरिता प्रक्रियेचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आला आहे.

evotingnsdl.com येथे विनंती पाठवून संपर्क साधू शकतात किंवा ४८८६७००० या क्रमांकावर संपर्क साधृ शकतात. दरस्थ ई–मतदान पद्धतीने किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान प्रत्यक्ष मतपत्रिकेच्या माध्यमात होणारी मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी याची छाननी करण्याकरिता छाननी अधिकारी म्हणन श्री विकास आर. चोमल (प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी) (सर्टिफिकेट प्रॅक्टिस क्रमांक १२१३३) यांची नियक्ती _{करण्यात} आली आहे.

ई-मतदानाच्या संदर्भात कोणत्याही शंका असतील तर सभासद खालील ठिकाणी संपर्क साधू शकतात

ई-मेल : evoting@nsdl.com

हेल्प डेस्क दरध्वनी क्रमांक : ०२२ ४८८६ ७०००

बी) आरटीए / समभाग विभाग :- मेसर्स लिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ई-मेल : rnt.helpdesk@linkint ime.co.in

दरध्वनी क्रमांक : ०२२- ४९१८ ६०००

अनुसार बाद्वारे असेही सुचित करण्यात येते की कंपनीच्या समभाग नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका गुरुवार, दिनांक १९ सप्टेंबर २०२४ ते बुधवार, दिनांक २५ सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने बंद राहतील.

विशाखा जैन कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिकारी

दिनांक : २ सप्टेंबर, २०२४ स्थळ : मुंबई

करण्याकरिता आयोजित केली आहे. कंपनीने एजीएमकरिता परोक्ष ई-मतदान सुविधांकरिता एजीएम सूचनेमध्ये निर्देशित केली आहे

सभासदांचे मतदान हक्क व इक्विटी शेअर्सचे प्रदान इक्विटी शेअर्स कंपनीचे भांडवल मंगळवार

अकार्यरत केली जाईल.

जे सभासद कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्ससह संबंधित पॅन अद्ययावत केले नसतील त्या सभासदांना एजीएमच्या दरम्यान ई-मतदानाकरिता प्रक्रिया एजीएमच्या तारखोपूर्वी ई-मतदान कालावधी दरम्यान परोक्ष

पासवर्ड investor@bigshareonline.com वर विनंती पाठवून प्राप्त करता येईल. भासद जे डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांनी पॅन संपर्क तपशील, बँक खाते तपशील व विहित स्वाक्षरी (लागू असल्यास) त्यांचे डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) आमच्या आरटीए अर्थात

अडचण असल्यास बिगशेअर आयवोटेक हेल्पडेस्क यांना investor@bigshareonline.com क विनंती पाठवावी.

मिती एच. शाह

सीआयएन क्रमांक: L25209MH1992PLC066635

दि. ०३ सप्टेंबर, २०२४

ठिकाण : मुंबई

गुरुवार दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी होणाऱ्या ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (एजीएम) याद्वारे सूचित करण्यात येते की, एम पी एल प्लास्टिक लिमिटेड (कंपनी) यांच्या समभागधारकांची ३२ वी वार्षिव

. अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम यांच्या अनुसार कंपनीची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक

आणि परिपत्रक क्रमांक SEBI/HO/DDHS /P/CIR /2023/0164 दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ यांच्यानुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती आणि वित्तीय वर्ष २०२३/२४ करिताचा वार्षिक अहवाल सर्व समभागधारकांना ई-मेलच्या माध्यमातून पाठविण्यात आला आहे. ई-मेल तपशील नोंदणीकृत/अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेचा तपशील:

(बी) ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत आणि ज्यांनी आपले ई मेल तपशिलाची नोंदणी

ई-मतदान सुविधा देखील कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे (''ई-मतदान'').

ई-मतदानाच्या संदर्भात कोणत्याही शंका असतील तर समभागधारक एनएसडीएल हेल्प डेस्क यांच्याशी

दरस्थ ई-मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान झालेले मतदान यांचे निकाल वार्षिक सर्वसाधारण सभा . पल्यानंतर ४८ तासात जाहीर करण्यात येतील. जाहीर झालेले निकाल तसेच छाननी अधिकारी यांचा अहवाल कंपनीचे संकेतस्थळ www.mplindia.com येथे तसेच एनएसडीएल यांचे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथे घोषित झाल्यानंतर ताबडतोब प्रकाशित करण्यात येतील आणि त्यांची माहिती बीएसई लिमिटेड यांना कळविण्या

ए) नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड यांचा ई मतदान हेल्प डेस्क